

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१५

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

पुणे येथील शिंदेवाडी परिसरात असणाऱ्या पोलीस चौकीत लहान मुलासोबत
अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तक्रारी दाखल करून न घेतल्याबाबत

(१) १५१५० (०७-०४-२०१५). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय मुख्यमंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील शिंदेवाडी परिसरात असणाऱ्या पोलीस चौकीत लहान मुलासोबत अनैसर्गिक
कृत्य करणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार नोंदवून न घेता आरोपींना बिहारला पळवून लावले
असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे
काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी तक्रार दाखल करून न घेणा-या पोलीस अधिका-यांवर कोणती
कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०६-२०१५) : (१) व (२) होय, सदर प्रकरणी ज्या पोलीसांनी तक्रार
दाखल करून घेतली नाही. त्यांचेविरुद्ध कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
तसेच त्यांचेविरुद्ध राजगड पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.२८/२०१५ भा.दं.वि.कलम १६६, बाल
लैंगिक अत्याचारास प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम १९ व २१ अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी हा फिर्यादीच्या गावचा असल्यामुळे भितीमुळे फिर्यादीच्या
घरातील सदस्यांनी आरोपीविरुद्ध तक्रार नसल्याचे पोलीसांना सांगितले. तथापि, पोलीसांनी
त्यांच्या मनातील भिती दुर करून त्यांना विश्वासात घेऊन कायद्याची माहिती दिल्यानंतर
फिर्यादीने लेखी फिर्याद दिलेली आहे. सदर फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.
२४/२०१५ भारतीय दंड विधान कलम ३७७, बाल लैंगिक अत्याचारास प्रतिबंध अधिनियम २०१२
चे कलम ४ व ६ अन्वये दिनांक २८.०२.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून
आरोपीस अटक करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे मावळ (ता. मावळ) येथील काही भागात काविळीची
लागण होऊन १० पेक्षा जास्त रूग्ण आढळल्याबाबत**

(२) १५१५१ (०८-०४-२०१५). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे मावळ (ता. मावळ) येथील काही भागात काविळीची लागण होऊन १० पेक्षा जास्त रूग्ण आढळले असल्याचे माहे फेब्रुवारी २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ए व ई पध्दतीच्या पसरणाऱ्या या काविळीचे सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (३) उक्त प्रकरणी शासनाने कुठली उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (०२-०७-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) मावळ तालुक्यात काविळीची साथ नाही. तथापि ए व ई प्रकारची काविळ दुषित अन्न व पाण्यामार्फत पसरते. या प्रकारची जलजन्य काविळ हा विषाणूजन्य आजार आहे.

(३) मुळशी येथे कोणत्याही प्रकारची काविळीची साथ नसल्याने उपाययोजना करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि राज्यातील सर्व जिल्ह्यात जलजन्य काविळीच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी खालील उपाययोजना नियमित स्वरूपात राबविल्या जातात.

- दैनंदिन सर्वेक्षण
- पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत नियमित पाणी शुध्दीकरण.
- स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत नळ गळत्यांचा शोध व दुरुस्ती.
- सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमार्फत पाणी गुणवत्ता संनियंत्रण
- उद्रेक काळात निदान व उपचाराची मोफत व्यवस्था.
- सार्वजनिक आरोग्य संस्थांना पुरेसा औषधसाठा.
- वर्षातून दोन वेळा राज्यातील सर्व पाणी स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण
- जलजन्य आजाराबाबत जनतेचे आरोग्य शिक्षण.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक विभागातील
तालुक्याच्या पाणीपातळीत मोठी घट होत असल्याबाबत**

(३) १५१५२ (०८-०४-२०१५). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक विभागातील तालुक्याच्या पाणीपातळीत मोठी घट होत चालली असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये निदर्शनास झाले आहे, हे ही खरे आहे का,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाची कुठली उपाययोजना केली आहे काय, असल्यास कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०२-०७-२०१५) : (१) हे अंशतः खरे आहे. माहे जानेवारी, २०१५ मधील भूजल पातळीच्या अभ्यासावरून असे आढळून येते की, औरंगाबाद विभागातील ७६ तालुक्यामध्ये, नागपूर विभागातील ४३ तालुक्यांमध्ये, अमरावती विभागातील ४० तालुक्यांमध्ये व नाशिक विभागातील ४४ तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये स्थिर भूजल पातळीत १ मी. पेक्षा जास्त घट आढळून येते. तथापि पाणी पातळीची घट ही तात्पुरत्या स्वरूपाची असून पुढील जलचक्रानुसार भूजल पुनर्भरण होणार आहे.

(२) (अ) ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई परिस्थिती निवारणार्थ विविध उपाययोजना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत राबविण्यात येतात.

(ब) पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या वाड्या/वस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भव बळकटीकरणासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (शाश्वतता) अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या स्रोत बळकटीकरणाच्या उपाययोजना राबविण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांचे
गुणोत्तरीय प्रमाण कमी पडत असल्याबाबत**

(४) १५१६५ (०७-०४-२०१५). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील असणा-या पुणे आणि पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीणचा काही भाग झपाट्याने विकसित होत असूनही पोलिसांचे गुणोत्तरीय प्रमाण कमी पडत असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नियुक्त झालेल्या ५४२ पोलीस उपनिरीक्षकांपैकी केवळ ५ उपनिरीक्षक देण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुणे पोलीस आयुक्तालयातर्गतचे वाढते गुन्ह्यांचे प्रमाण पाहता येथे आवश्यक मनुष्यबळ देण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०७-२०१५) : (१) पुणे शहर करिता पोलीस उप निरीक्षकांचे गुणोत्तरीय प्रमाण ६३४ असून सध्या ५०९ पदे मंजूर आहेत. उर्वरित १२५ पोलीस उप निरीक्षक यांची पदे पुढील पाच वर्षात निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच पुणे ग्रामीण करिता पोलीस उप निरीक्षकांचे गुणोत्तरीय प्रमाणे २८५ असून सध्या ११८ पदे मंजूर आहेत.

उर्वरित १६७ पोलीस उप निरीक्षक यांची पदे पुढील पाच वर्षात निर्माण करण्यात येणार आहेत.

(२) होय.

(३) व (४) सध्या १६४+९५० = १११४ उमेदवार महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे प्रशिक्षण घेत आहेत तसेच सरळसेवेच्या ६९८ व खात्यांतर्गत सरळसेवेचे ९३८ (६९८-९९८=१६३६) पदांचे मागणीपत्र आयोगास पाठविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. यामधून जसजसे उमेदवार उपलब्ध होतील तसतसे पुणे या विभागाकरीता पोलीस उप निरीक्षकांची रिक्त पदे प्रशासकीय सोईने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल.

**पाथरी (जि.परभणी) येथे बीओटी तत्त्वावर पंचायत
समिती व व्यापारी संकुल बांधण्याबाबत**

(५) १५१७२ (०८-०४-२०१८). श्री.मोहन फड (पाथरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाथरी (जि.परभणी) येथे बीओटी तत्त्वावर पंचायत समिती व व्यापारी संकुल बांधण्याचे काम सहा वर्षांपूर्वी मंजूर होवूनही अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर काम हे गंगाखेड उपविभागाकडे देण्यात आल्याने या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, पाथरी येथे तीन तालुक्यांसाठीचे जिल्हा परिषद उपअभियंता कार्यालय असल्यामुळे हे काम पाथरी उपविभागाकडे वर्ग करावे अशी मागणी सदर लोकप्रतिनिधीनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांचेकडे केली असल्यास, यासंदर्भात काय कार्यवाही करण्यात आली आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (२४-०६-२०१५) : (१) पाथरी येथे मंजूर करण्यात आलेल्या बीओटी तत्त्वावरील प्रकल्पातील पाथरी पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून इमारत वापरात आहे. तर विकासकाच्या अखत्यारीतील व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

(२) सदर प्रकल्प मंजूरीच्या वेळी व प्रकल्पाचे काम सुरु असताना पाथरी येथे स्वतंत्र उपविभाग अस्तित्वात नव्हता म्हणून या प्रकल्पातील पाथरी पंचायत समितीच्या इमारतीचे संपूर्ण काम उपविभाग गंगाखेड यांच्या देखरेखी खाली व नियंत्रणात पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, व्यापारी गाळ्यांचे बांधकामही त्यांच्याच नियंत्रणात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

(३) अशा स्वरूपाची मागणी नाही.

शासनाने अखिल भारतीय साहित्य संमेलनाप्रमाणे बाल आणि कुमारांच्या
साहित्य संमेलनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत

(६) १५१७४ (०८-०४-२०१५). श्री.भिमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय मराठी भाषा मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठीत बाल आणि कुमारांपर्यंत उत्तम साहित्य पसरवण्याचे काम करणा-या बाल आणि
कुमार साहित्य संमेलनासाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सातत्याने
करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने उक्त संमेलनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून
कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२२-०६-२०१५) : (१) होय.

(२) व (३) महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत "अन्य साहित्य संमेलनांना अनुदान
ही योजना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविण्यात येते. या
योजनेअंतर्गत साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अनुदान मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे प्राप्त होणारे प्रस्ताव अंतिम निवडीसाठी मंडळाच्या
सर्वसाधारण बैठकीत मांडले जातात व मंडळाच्या निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र संस्थांना
संमेलनाच्या आयोजनासाठी अनुदान वितरीत केले जाते.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून बालकुमार साहित्य संमेलनाच्या
आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे या संस्थेस
खालीलप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सन २०११-१२	रु.२,००,०००/-
सन २०१२-१३	रु.३,५७,१४०/-
एकुण	रु.५,५७,१४०/-

दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्याने
व साहित्य संमेलनांना अनुदान देण्यासाठी निकष निश्चित करण्याची कार्यवाही सुरु असल्याने
सन २०१४-१५ या कालावधीत बाल कुमार साहित्य संमेलनासाठी निधी उपलब्ध करून दिलेला
नाही. शासन निर्णय क्र. रासांधो १०१२/प्र.क्र.१२६/भाषा-३, दि. १७ एप्रिल, २०१५ अन्वये अन्य
साहित्य संमेलनांना अनुदान देण्यासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुर्नरचना झाल्यानंतर सदर निकषांच्या आधारे मंडळाकडून
अन्य साहित्य संमेलनांना अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

नांदरूख ग्रामपंचायत (ता.मालवण, जि.सिंधुदूर्ग) हद्दीत करण्यात आलेल्या
अनधिकृत बांधकामाची तात्काळ चौकशी होण्याबाबत

(७) १५१९१ (०६-०४-२०१५). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५२ अन्वये ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही
बांधकाम करण्यापूर्वी ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असतानाही नांदरूख-
ग्रामपंचायत (ता.मालवण, जि.सिंधुदूर्ग) हद्दीतील भूमापन क्र.१२ (२६९), पो.हि.क्र.२९ मध्ये सदर
कायद्याचे उल्लंघन करून चिऱ्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची बाब माहे फेब्रुवारी
२०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बांधकामास स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याचे सरपंच, नांदरूख-
ग्रामपंचायत यांनी दि.२/१२/२०१४, दि.१०/१२/२०१४ आणि दि.२६/१२/२०१४ रोजी संबंधितांना
दिलेल्या बांधकाम थांबविण्याबाबतच्या नोटीसीची अवहेलना करून बांधकाम पूर्ण करण्यात
आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याऐवजी नांदरूख-ग्रामपंचायतीने
कायद्याची पायमल्ली करून दि.१८/२/२०१५ रोजी प्रत्यक्षात बेकायदेशीरपणे पूर्ण केलेल्या
बांधकामास काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, त्यात काय आढळून आले आणि अनधिकृत बांधकामास बेकायदेशीररित्या
परवानगी देणाऱ्या संबंधित पदाधिकारी व कर्मचाऱ्याविरूद्ध आजतागायत कोणती कार्यवाही
करण्यात आली वा येत आहे,

(६) नसल्यास, उक्त प्रकरणी होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१), (२), (३) होय हे खरे आहे.

(४) याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती मालवण यांचेकडून चौकशी करण्यात
आली आहे.

(५) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५२ अन्वये ग्रामपंचायत हद्दीत
इमारत बांधकामास अटीशर्तीसह परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. उक्त
जमिनीचे सह हिस्सेदार यांची समंती पत्रे विहित मुदतीत प्राप्त न झाल्याने, तसेच
७/१२ उतारा पाहता अर्जदार यांच्या जमिनीमध्ये सहभाग असल्याने त्यांचा हिस्सा असल्याचे
निश्चित झाल्याची खात्री ग्रामपंचायतीने केली. तसेच तक्रारदार, ग्रामपंचायत कार्यकारणी,
विकासक, तंटामुक्त अध्यक्ष यांनी दिनांक ०६.०२.२०१५ रोजी ग्रामपंचायत हद्दीतील भुमापन
क्रमांक १२ (२६९) पो.हि.क्र.२९ प्रत्यक्ष जागेची आपआपसात मोजणी करून हद्द निश्चित
केल्यानंतर संबंधितांचे समाधान झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे
कायद्यातील तरतूदी व प्राप्त अधिकारानुसार ग्रामपंचायतीने उक्त शेतमांगर बांधकामास
दिनांक १८.०२.२०१५ चे सभेत ठराव क्र.५ (१) ने अटीशर्तीसह परवानगी दिलेली आहे.

सबब संबंधित पदाधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर जिल्ह्यातील ४३८ गावांमधील पाणी टंचाई दुर
करण्याकरीता उपाययोजना करण्याबाबत**

(८) १५२०२ (०६-०४-२०१५). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्ह्यातील ४३८ गावांमधील पाणी टंचाई दुर करण्याकरीता ५८२ उपाययोजनाकरीता रुपये ५ कोटी ३१ लाख ३७ हजार खर्च अपेक्षित असल्याची बाब दिनांक १३ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संपुर्ण जिल्ह्यात पाण्याची मोठी टंचाई असताना सुध्दा जिल्हा परिषदेने आराखडा तयार करून पाठविण्यास विलंब केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजनेतील नळ दुरुस्तीकरीता रुपये २ कोटी १६ लक्ष ९०, नवीन विंधन विहिरीकरीता रुपये २ कोटी २ लक्ष ५० हजार, हातपंप विशेष दुरुस्तीकरीता रुपये ५ लक्ष ७७ हजार, पुरक नळ योजनेकरीता रुपये ६ लक्ष, विहिर खोलीकरणाकरीता रुपये ३५ लक्ष ९० हजार, टँकर पाणीपुरवठा योजनेकरीता रुपये ४ लक्ष ९० हजार, खाजगी १२१ विहिर अधिग्रहणाकरीता रुपये ५९ लाख ४० हजार रुपयांचा निधी विविध योजनांकरीता वितरीत करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या ४३८ गावांमधील पाणी टंचाई दुर करण्याकरीता अद्यापपर्यंत निधी न मिळण्याची कारणे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२४-०६-२०१५) : (१) होय. हे खरे आहे.

(२) टंचाई कृती आराखडा भाग १ दिनांक ९.१२.२०१४ रोजी जिल्हाधिकारी नागपूर यांनी मंजूर केला आहे.

(३) व (४) विभागीय आयुक्त यांचेकडून निधी बाबत मागणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून निधी वितरणाची कार्यवाही करण्यात येते. निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झाला असून निधी वितरणाची कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**खालापूर (जि.रायगड) शहरात दुषित पाण्यामुळे काविळ, मलेरिया
व टायफाईडचे रुग्ण निदर्शनास आल्याबाबत**

(९) १५२१५ (०७-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खालापूर (जि.रायगड) या संपूर्ण शहरात माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान दुषित पाण्यामुळे काविळ, मलेरिया व टायफाईडचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर भागात दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, सदर साथ आटोक्यात आणण्याकरिता तसेच शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाने कोणत्या तातडीच्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१८-०६-२०१५) : (१) तालुका खालापूर येथे मलेरियाचे १० रुग्ण आढळून आले. काविळ व टायफाईडचे रुग्ण आढळून आले नाहीत. तथापि, खालापूर (जिल्हा रायगड) या संपूर्ण शहरात दुषित पाण्यामुळे काविळ, मलेरिया व टायफाईडचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

उरण तालुक्यातील (जि.रायगड) रानसई या गावाला रस्ता नसल्याबाबत

(१०) १५२१६ (०८-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण तालुक्यातील (जि.रायगड) रानसई या गावाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षांचा कालावधी लोटला तरी रहदारीसाठी, प्रवाशी वाहनांची ये-जा करण्यासाठी रस्ता नाही हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या गावाला रस्ता न देण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, या गावाचा रस्ता न मिळाल्यामुळे या गावाचा विकास झाला नाही हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर गावाला रस्ता देण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-०७-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) हे खरे नाही.

(४) उरण तालुक्यातील खैरकाठी, भु-याचीवाडी, मार्गाचीवाडी, बंगल्याचीवाडी, सागवाडी, खोड्याचीवाडी अशा एकूण ६ वाड्या मिळून रानसई महसूली गाव संबोधिले जाते. या ६ वाड्यांपैकी खैरकाठी, भु-याचीवाडी, मार्गाची वाडी व बंगल्याची वाडी या चार वाड्ये बारमाही रस्त्याने जोडलेल्या आहेत. तर खोड्याची वाडी व सागाची वाडी या वाड्यांना बारमाही रस्त्याने जोडण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.

**राज्याच्या आदिवासी खात्यातील योजनांच्या अंमलबजावणीची निवृत्त न्यायमूर्ती
गायकवाड यांच्या नेतृत्वात लवादामार्फत चौकशी सुरु असल्याबाबत**

(११) १५२२२ (१०-०४-२०१५). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा), श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २००३-०४ ते सन २००९-१० या काळात राज्याच्या आदिवासी खात्यातील योजनांच्या अंमलबजावणीची निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्या नेतृत्वात लवादामार्फत चौकशी सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाची सुरु असलेली चौकशी पूर्ण झाली आहे काय, चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे काय, तसेच या अहवालातील शिफारशींचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत व किती कालावधीत चौकशी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे ?

श्री. विष्णु सवरा (०४-०६-२०१५) : (१) सन २००४-०५ ते सन २००८-०९ या कालावधीमधील आदिवासी विकास विभागातील विविध योजनांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारासंबंधी चौकशी संदर्भातील जनहित याचिकेच्या अनुषंगाने मा.श्री. एम.जी. गायकवाड, सेवानिवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पाच सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरु आहे.

- (२) चौकशी समितीचे कामकाज सुरु असून अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.
- (३) सदर समिती ही मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार चौकशी करित असून समितीस अद्याप चौकशीच्या अनुषंगाने बरीच कामे करावयाची असल्याने समितीच्या विनंतीनुसार तिला दिनांक १५ जुलै, २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये तलाठ्यांच्या जागा रिक्त असल्याबाबत

(१२) १५२५० (०७-०४-२०१५). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्ह्यामध्ये तलाठ्यांच्या जागा रिक्त आहेत हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या जागा रिक्त असल्यामुळे एका तलाठ्यास ३-३ गावांचा अतिरिक्त प्रभार देण्यात येतो हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, एका तलाठ्याला अतिरिक्त प्रभार दिल्याने नागरिकांचे हाल होत आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, तलाठ्याच्या रिक्त जागा भरणेकरिता शासनाने कोणती कार्यवाही केलेली आहे वा करणेत येत आहे,
- (५) नसल्यास, याबाबत होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. एकनाथराव खडसे (१०-०७-२०१५) : (१), (२), (३), (४) व (५) सांगली जिल्ह्यामध्ये तलाठ्यांची एकूण मंजूर पदे ३७१ असून त्यापैकी ४५ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या तलाठ्यांचा अतिरिक्त कार्यभार लगतचे तलाठी यांचेकडे दिला असल्याने नागरिकांचे कामाचा निपटारा करण्यात येत आहे. अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे नागरिकांचे हाल होत असलेल्या तक्रारी उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या नाहीत.

सदर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

**महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर
खोदाईसाठी अंतर व इतर जाचक अटीबाबत**

- (१३) १५२६६ (०९-०४-२०१५). श्री.अनिल बाबर (खानापूर) :** सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर खोदाईसाठी अंतर व इतर जाचक अटी रद्द करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व जनतेने माहे जानेवारी, २०१५ मध्ये मा.ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, सदर जाचक अटी रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (३) नसल्यास, याबाबत होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत तसेच याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (०८-०७-२०१५) : (१) अंशतः हे खरे आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत ५ कामाच्या मर्यादा याबाबत दिनांक ६ एप्रिल, २०१५ चे पत्र प्राप्त झाले आहे. यासंदर्भात यापूर्वीच दिनांक १२ मार्च, २०१५ च्या पत्रान्वये महात्मा गांधी नरेगाअंतर्गत ५ अपुर्ण कामाच्या अटीबाबत सुधारित सुचना देण्यात आलेल्या आहेत.

(२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसंदर्भात शासन परिपत्रक दिनांक ७ मार्च, २०१५ अन्वये अतिरिक्त मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सिंचन विहिरी संदर्भातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून उपाय सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून याबाबत आयुक्त, नरेगा यांचे अभिप्राय मागविण्यात आलेले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्ह्यामध्ये भूमिअभिलेख कार्यालयात ५५ जागा रिक्त असल्याबाबत

(१४) १५२६७ (०८-०४-२०१५). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्ह्यामध्ये भूमिअभिलेख कार्यालय ५५ जागा रिक्त आहेत तसेच मोजणीमध्ये ब्रिटीश कालीन पध्दत आजही प्रचलित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रिक्त जागा आणि मोजणी ब्रिटीश कालीन पध्दतीमूळे नागरीकांचे हाल होत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर रिक्त जागा भरणेकरीता आणि मोजणी पध्दतीमध्ये बदल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, याबाबत होणा-या विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. एकनाथराव खडसे (३०-०६-२०१५) : (१) व (२) सांगली जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तसेच त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांमध्ये एकूण ५२ पदे रिक्त आहेत. मात्र मोजणी मध्ये आजही ब्रिटीश कालीन पध्दत सुरु आहे, हे खरे नाही.

(३) व (४) रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. आधुनिक पध्दतीने मोजणीसाठी इटीएस मशीन पूर्विण्यात आलेल्या आहेत.

महापालिकेच्या हद्दित दुचाकीस्वार व त्याच्या मागील सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती नसल्याचे महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याच्या कलम २५० (१) मध्ये स्पष्ट करण्यात आले असल्याबाबत

(१५) १५२९० (०८-०४-२०१५). श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महापालिकेच्या हद्दित दुचाकीस्वार व त्याच्या मागील सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती नसल्याचे

महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याच्या कलम २५० (१) मध्ये स्पष्ट करण्यात आले असून केंद्रीय मोटर कायद्याच्या कलम १२८ नुसार राज्य सरकारला योग्य वाटेल तेथे हेल्मेट घालण्यापासून सूट किंवा अट शिथिल करण्याचे अधिकार दिले असताना पुणे शहरात पोलिस हेल्मेट सक्तीची कारवाई करित असल्याची माहे जानेवारी, २०१५ च्या तिस-या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (१०-०७-२०१५) : (१) मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १२९ नुसार दुचाकी वाहन चालवितांना ते चालविणा-या व्यक्तीस व त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीस हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे व सदर कलमाच्या दुस-या परंतूकानुसार राज्य शासनाला या सक्तीमधून आवश्यक तेथे सुट देण्याचे अधिकार आहेत.

या अधिकारानुसार शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २५० अन्वये, महानगरपालिका क्षेत्रात, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग सोडून इतर रस्त्यांवर दुचाकी चालविणा-या व पाठीमागे बसणा-या व्यक्तींना हेल्मेट सक्तीमधून सुट दिली होती.

तथापि मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि.१७.०१.२००५ रोजीच्या अधिसूचनेव्दारे वर नमूद केलेली सुट रद्द करून मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ मधील तरतुदीची महाराष्ट्र राज्याच्या संपुर्ण क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळेजवळ जाहिरात फलकाला अडथळा
येतो म्हणून ५३ झाडांची कत्तल केल्याची बाब**

(१६) १५२९३ (०९-०४-२०१५). श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळेजवळ जाहिरात फलकाला अडथळा येतो म्हणून ५३ झाडांची कत्तल केल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ च्या तिस-या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२६-०६-२०१५) : (१) माहे जानेवारी, २०१५ चे दरम्यान पुणे वनविभागांतर्गत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे ते उर्से आडे गावाचे दरम्यान द्रुतगती महामार्गाचे हद्दीमध्ये दोन्ही बाजूस सुबाभूळ निलगिरी, ग्लिरीसिडीया इ. जातीच्या सुमारे २५ ते ३० फांद्या तोडलेल्या आहेत.

(२) व (३) याबाबत वन कर्मचारी यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून पंचनामा केलेला आहे. वनक्षेत्रात वृक्षतोड झालेली नाही. त्यामुळे वनविभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली नाही.

**शासनाने एक हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिकच्या रकमेचे मुद्रांकाची
छपाई आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याबाबत**

(१७) १५२९६ (०७-०४-२०१५). श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने एक हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिकच्या रकमेचे मुद्रांकाची छपाई आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील सुमारे साडेतीन मुद्रांक विक्रेते आणि दीड हजार दस्तलेखक बेरोजगार होणार असल्याची बाब माहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शंभर ते नऊशे रुपयांपर्यंत मुद्रांक खरेदीसाठी जनतेला ई-चलन किंवा ईएसबीटीआर करावे लागेल आणि त्यासाठी बँका वसूल करित असलेल्या शंभर ते दोनशे रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड पडणार असल्याने सर्वसामान्य जनतेच्या अडचणीत भर पडेल, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्याता येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. एकनाथराव खडसे (१०-०७-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

ई-चलन किंवा ईएसबीटीआर करिता नागरिकांकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम प्राधिकृत बँकांकडून वसूल करण्यात येत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड (जि.बीड) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय
वस्तीगृहातील नादुरुस्त इमारत व गैरव्यवस्थापनाबाबत**

(१८) १५३६० (०८-०४-२०१५). श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या वस्तीगृहात घाणीचे साम्राज्य पसरले असून खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, खाणावळ बंद आहे, स्वच्छतागृहाची गैरसोय, स्नानगृह अस्वच्छ, अनेक काम नादुरुस्त, अपुरी जागा असताना एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रहावे लागत असल्याने सदरील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात या महाविद्यालयाच्या १८० विद्यार्थ्यांनी या वस्तीगृहातील गैरसोय दूर करण्यासाठी प्राचार्यांना संयुक्त निवेदन दिलेले असून या संदर्भात १५ दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त वस्तीगृहातील सुधारणेसह वरील समस्या दूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०७-२०१५) : (१) होय, हे अशंत: खरे आहे.

(२) नाही.

(३) व (४) शासकीय तंत्रनिकेतन, बीड या संस्थेमधील वसतिगृह परिसराचे नियमितपणे साफसफाईचे कामकाज कंत्राटी स्वरूपातील सफाईगाराकडून करून घेण्यात येत आहे. वसतीगृहाच्या खिडक्यांच्या काचा दुरुस्तीसाठी रु.९.०० लक्ष एवढ्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. वसतिगृहाची खाणावळ चालू करण्यात आलेली आहे. तसेच पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. स्वच्छतागृहाची व स्नानगृहाची नियमितपणे साफसफाई करण्यात येत आहे. वसतिगृहातील दुरुस्तीबाबतचा पाठपुरावा वेळोवेळी संस्थेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आलेला आहे. वसतिगृहाची प्रवेशक्षमता १८० असून १८० विद्यार्थ्यांचे वसतिगृहात वास्तव्य करत आहेत. त्यामुळे जादा विद्यार्थी रहात नसल्याने गैरसोय होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**वाशिम जिल्ह्यातील संत अमरदास महाराज संस्थान लोणी बु. ता.रिसोड
व नाथनंगे महाराज डव्हा ता.मालेगांव येथील पर्यटन विकास
कार्यक्रमांतर्गत विकास आराखड्यास मान्यता देणेबाबत**

(१९) १५३७० (०७-०४-२०१५). श्री.अमित इनक (रिसोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्ह्यातील संत अमरदास महाराज संस्थान लोणी बु. ता.रिसोड व नाथनंगे

महाराज डव्हा ता.मालेगांव येथील पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखड्यात मान्यता देणेबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ३ फेब्रुवारी, २०१५ च्या दरम्यान लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१५) : (१) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हानिहाय पर्यटन बृहत विकास आराखडा तयार करण्याबाबतचा दि. ०४.११.२०१० च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी वाशिम यांचेकडून वाशिम जिल्ह्याचा रु. २५०.०० कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास सादर केला आहे. सदर आराखड्यात श्री. संत सखाराम महाराज संस्थान, लोणी या स्थळाचा तसेच नाथनंगे महाराज डव्हा ता.मालेगाव या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. परंतू या आराखड्यात संत अमरदास महाराज संस्थान लोणी बु.ता.रिसोड या स्थळाचा समावेश करण्यात आलेला नाही.

(२) स्थानिक लोक प्रतिनिधीकडून दि. ३.२.२०१५ रोजी लेखी निवेदन प्राप्त झाले आहे, हे खरे आहे. तथापि, त्यामध्ये प्रश्नाधीन संत अमरदास महाराज संस्थान लोणी येथील पर्यटन स्थळाचा उल्लेख आढळून येत नाही.

सदर आराखड्याची महामंडळाकडून छाननी केल्यानंतर तो मान्यतेसाठी राज्य पर्यटन समितीसमोर अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. आराखड्यास राज्य पर्यटन समितीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्राधान्यक्रमाच्या अधिन राहून निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्या-टप्प्याने विकासकामे हाती घेण्यात येतील.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

चांदवड तालुक्यातील जिर्ण झालेले पोल व विद्युत तारा बदलण्याबाबत

(२०) १५४०१ (०७-०४-२०१५). डॉ.राहुल आहेर (चांदवड) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चांदवड तालुक्यातील जिर्ण झालेले पोल व विद्युत तारा बदलण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी स्थानिक जनतेने माहे जानेवारी, २०१५ मध्ये मा.ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या जिर्ण झालेल्या विद्युत तारा व पोल बदलण्याच्या दृष्टीने शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१५-०७-२०१५) : (१) होय.

(२) पायाभूत आराखडा-१ अंतर्गत चांदवड विभागामध्ये १६३९ एचटी व २१०० एलटी पोल बदलण्यात आले तसेच जीर्ण झालेल्या २४१ किमीच्या उच्चदाब वाहिन्याच्या तारा बदलण्यात आल्या आहेत.

पायाभूत आराखडा-२ मधील यु एन्ड एम योजनेतर्गत चांदवड विभागसाठी सन २०१४-१५ मध्ये उच्चदाब वाहिनीचे ३० पोल बदलण्यात आले. तसेच २०१५-१६ साठी रु.१०० लाखाच्या कामाची तरतूद करण्यात आली असून यामध्ये ६२५ उच्चदाब वाहिनी पोल व ७०० लघुदाब वाहिनी पोल बदलण्याचे प्रस्तावित केले आहे. परिमंडळ स्थावर निविदा काढून कामे करण्याचे निर्देशित केले आहे.

केंद्र शासनाच्या दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेमध्ये जीर्ण झालेले पोल-४२० नग व जीर्ण झालेल्या तारा ५० कि.मी. बदलण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाच्या मंजूरी नंतर सदर कामे त्वरीत हाती घेण्यात येतील.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**देवळा (जि.नाशिक) म.रा.वि.वि.कंपनीच्या उपविभागातील
कक्ष अभियंत्यांची रिक्त पदे भरण्याबाबत**

(२१) १५४०२ (०७-०४-२०१५). डॉ.राहूल आहेर (चांदवड) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) देवळा (जि.नाशिक) म.रा.वि.वि.कंपनीच्या उपविभागातील कक्ष अभियंत्यांची रिक्त पदे भरण्यात यावी अशा प्रकारची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २८ जानेवारी, २०१५ रोजी मा.उर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने संबंधित रिक्त पदे भरण्याबाबत काही कार्यवाही केली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२२-०६-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कंधार तालुक्यात (जि.नांदेड) शौचालय बांधकाम
निधी पंचायत समितीकडून मिळण्याबाबत**

(२२) १५४०५ (०९-०४-२०१५). श्री.प्रतापराव चिखलीकर (लोहा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कंधार तालुक्यात (जि.नांदेड) जवळपास १,०६६ नागरिकांनी पदरमोड करून शौचालय बांधकाम पूर्ण करून पंचायत समितीकडे निधी मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केले आहेत तथापि पंचायत समितीने निधी दिला नसल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त शौचालय बांधणा-या नागरिकांना शौचालय बांधकामाचा निधी न देण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, उपरोक्त निधी तातडीने देण्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. बबनराव लोणीकर (१५-०७-२०१५) : (१) व (२) केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर सदर लाभार्थ्याला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. दि. २ ऑक्टोबर, २०१४ पासून शौचालय बांधकामाचे अनुदान सुधारीत करून रु.१२,००० इतके करण्यात आलेले आहे.

जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत कंधार तालुक्यात एकूण ११६ ग्रामपंचायती असून दि.३१.३.२०१५ अखेर एकूण ४६३० शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. यापैकी १७५० लाभार्थ्यांना निधीचे वाटप करण्यात आले आहे.

सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात केंद्र शासनाकडून एकूण रु.६५५०.०२ कोटी इतके अनुदान प्राप्त होणे अपेक्षित होते परंतू, प्रत्यक्षात रु. २३६.११ कोटी इतकेच अनुदान प्राप्त झाले. यास्तव स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये रु. २१०.०० लक्ष एवढा निधी कंधार तालुक्यासाठी वितरीत करण्यात आलेला आहे. सदर रक्कमेचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.

(३) नांदेड जिल्हा परिषदेस सन २०१४-१५ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्य हिश्यासाठी रु. १४७०.३२ लक्ष व केंद्र हिश्यासाठी रु.१२४१.९७ लक्ष एवढा निधी वितरीत करण्यात आला असून, नांदेड जिल्हा परिषदेतील उर्वरित लाभार्थ्यांसाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात वार्षिक कृती आराखडयानुसार अनुदान वितरीत करण्यात येईल, यामधून उर्वरित लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येईल.

गुरूत्वाकर्षण लहरीच्या अभ्यासासाठी औंढा नागनाथ तालुक्यात (जि.हिंंगोली) लायगो

इंडिया चा नासाशी संलग्नित कंपनीकडून प्रयोगशाळा उभारण्याबाबत

(२३) १५४११ (०८-०४-२०१५). **श्री.प्रतापराव चिखलीकर (लोहा) :** सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गुरूत्वाकर्षण लहरीच्या अभ्यासासाठी औंढा नागनाथ तालुक्यात (जि.हिंंगोली) लायगो इंडिया चा नासाशी संलग्नित कंपनीकडून प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रयोगशाळेसाठी जिल्हाधिकारी यांच्या समवेत जागेची पाहणी करण्यात आली आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रयोग शाळेबाबत निर्णय झाला आहे काय, निर्णयाअंती प्रयोग शाळेच्या कामाची सद्यस्थिती काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (२४-०६-२०१५) : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) प्रयोग शाळेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाल्याबाबत LIGO (IUCAA) यांनी कळविलेले नाही. या प्रयोगशाळेसाठी प्रत्यक्ष कोणती व किती जागा आवश्यक आहे याबाबत खात्री तसेच डिमार्केशन करणेबाबत लायगो इंडिया व कंपनीस सूचविण्यात आले आहे.

वडिवळेमधील विश्रामगृहाची दुरावस्था

(२४) १५४२२ (०९-०४-२०१५). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हा - ता. मावळ वडिवळे धरण येथे असणा-या शासकीय विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एक वर्षापासुन या देखण्या इमारतीचे विजबील पाटबंधारे विभागाने भरलेले नाही हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दोन मजली देखनी इमारत धरणाच्या कडेला उभी आहे, विज कापलेली, तुटलेले तार कंपाऊंड, तुटलेली दारे, खिडक्या, विद्युत जनित्र, मशिनच्या खोलीसही दार नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास,मावळ तालुक्यातील वडिवळे येथील विश्रामगृह सुस्थित करणे बाबत पाटबंधारे विभागाकडून काय कार्यवाही करण्यात आली आहे काय ?

श्री. गिरीष महाजन (०४-०६-२०१५) : (१) नाही.

(२) नाही.

(३) नाही. विश्रामगृहाची दरवाजे व खिडक्या, विद्युत जनित्र मशिन व तार कंपाऊंड सुस्थितीत आहे.

(४) मावळ तालुक्यातील वडिवळे येथील विश्रामगृहाची आवश्यकतेनुसार देखभाल व दुरुस्ती करण्यात आलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील अपंगांना योग्य सुविधा मिळत नसल्याबाबत

(२५) १५४२५ (०९-०४-२०१५). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हा सरकारने अपंगांना स्वयंरोजगारासाठी टुल खरेदी योजना १९८८/८९ साली आणली व त्यानुसार आयटीआय झालेल्या अपंग विद्यार्थ्यांना एक हजार रुपये किमतीचे टुल किट जिल्हा समाजकल्याण अधिका-यांमार्फत खरेदी करून दिले जाते, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, आयटीआय झालेल्या अपंग विद्यार्थ्यांना टुल देण्याची योजना असो, की व्यवसायासाठी तुटपुंजे बीजभांडवल देण्याची योजना अशा कालबाहय योजना कुबड्या अपंगांच्या सक्षमीकरणासाठी दिल्या जात आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात मात्र त्या योजनेची व्यवहार्यता तपासली जात नसल्याची खंत विविध अपंग संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, तब्बल २५ वर्षांनंतरही या योजनेत सुधारणा झालेली नाही व अर्थ सहाय्येत ही वाढ झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, शासन या योजनेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही करणार आहे वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१४-०७-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

अपंग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना शासन निर्णय दि.५/१/१९८९ अन्वये सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये कालानुरूप बदल करत दि.२/७/२०१० च्या शासन निर्णयान्वये वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.६ हजार वरून वाढ करून रु.१ लाख एवढी करण्यात आली आहे. तसेच प्रकल्प खर्च मर्यादा रु.२५ हजार वरून वाढ करून रु.१ लाख ५० हजार एवढी करण्यात आली आहे.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) शासनाकडून अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण होऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात त्याचा आढावा घेऊन त्यामध्ये बदल करण्याची कार्यवाही शासनस्तरावर केली जाते. विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही.

स्व.इंदिरा गांधी प्रसुतिगृहाची दुरावस्थेबाबत

(२६) १५४२८ (०७-०४-२०१५). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (जि.पुणे) वतीने परिसराची लोकसंख्या व वाढती गरज लक्षात घेऊन १४ वर्षांपूर्वी येथे स्व.इंदिरा गांधी प्रसुतिगृह उभारण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अपुरे कर्मचारी, इमारतीची दुरावस्था, तुटलेल्या खिडक्या, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी अपुरी जागा, खाटांची कमतरता, पार्कींगचा अभाव आणि विविध समस्यांनी सांगवी रुग्णालय तथा हे प्रसुतिगृह ग्रासले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) साधारणपणे दररोज १५ ते २० महिला उपचारासाठी येतात तर बाह्यरुग्ण विभागात साधारण १०० रुग्ण येत असून त्यामानाने रुग्णालयाची जागा अपुरी पडत आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, केवळ १६ खाटा या रुग्णालयात असल्यामुळे महिलांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात पाठविण्यात येते येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण होते, २ तज्ञ डॉक्टर, २ परिचारिका, १० कर्मचारी यांच्या रिक्त पदावर नियुक्ती होणे बाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०७-२०१५) : (१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

सद्यःस्थितीत पुरेशी जागा आहे.

(४) स्व.इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये खाटांच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णांस इतर रुग्णालयात पाठविण्यात आलेले नाही. गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या रुग्णास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे पाठविण्यात येत असल्याने अन्य रुग्णालयात पाठविण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शासनाच्या रुग्णवाहिका २४ तास स्व.इंदिरा गांधी प्रसुतिगृहात उपलब्ध असल्याने रुग्ण सेवेत अडथळा निर्माण होत नाही तसेच रिक्त पदांवर तज्ञ डॉक्टर व परिचारिका मानधनावर नेमल्यामुळे पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग रिक्त पदावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्हा चिंचवड शहरात क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणा-या
वाहनांकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याबाबत**

(२७) १५४३६ (०८-०४-२०१५). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हा चिंचवड शहरात क्षमतेपेक्षा वाहतूक जास्त मालवाहतूक करणा-या वाहनांकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अशा व्यावसायिकाशी वाहतूक शाखेचे लागेबंधे असल्याने वाहतूक कर्मचारी ही ठरावित वाहने तपासत नाहीत अथवा अशा वाहनांवर कारवाई केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(३) यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच अशा धोकादायक वाहतूकीला आळा घालणे बाबत व संबंधित शाखेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे बाबत शासन स्तरावर निर्णय झाला आहे काय, नसल्यास, विलंबाची कारणे ?

श्री. दिवाकर रावते (१०-०७-२०१५) : (१) व (२) क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणा-या वाहनांच्या तपासणीचे अधिकार पोलिस विभागाच्या वाहतूक शाखेस नाहीत.

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याकडील दोन वायुवेग पथकांमार्फत नियमितपणे तपासणी करून ज्यादा मालवाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई करण्यात येते.

पिंपरी-चिंचवड, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एप्रिल, २०१४ ते मार्च, २०१५ या कालावधीत तपासणी केलेल्या एकूण ७,४७८ वाहनांपैकी २,०४२ वाहने दोषी आढळली, त्यापैकी १,८७८ प्रकरणे दंडात्मक कारवाई करून निकाली काढण्यात आली.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील टाकव बु.येथील मुख्य बाजारपेठमध्ये
बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याबाबत**

(२८) १५४४० (०८-०४-२०१५). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील टाकव बु.येथील मुख्य बाजारपेठमध्ये बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या बाजारपेठेला परिसरातील चाळीस गावे, वाड्या वस्त्यांशी संपर्क होत असल्याने नागरीकांची नेहमीच वर्दळ असते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, येथे येणा-या नागरीक, प्रवाशांना एस.टी. बसची वाट पहात तासन तास बसावे लागत असल्याने प्रवाशी दुकानाच्या शेडचा आसरा घेत बसावे लागते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, मौजे टाकवे बु येथे तातडीने बस थांबा (शेड) उभारणे बाबत परिवहन महामंडळाच्या वतीने कोणत्या स्वरूपाची कार्यवाही केली आहे,

(५) नसल्यास, विलंबची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (२६-०६-२०१५) : (१), (२) व (३) हे खरे आहे.

(४) टाकवे ब्रुदुक येथे राज्य परिवहन महामंडळाची जागा नाही व त्यामुळे सदर ठिकाणी पिकअपशेड बांधण्यात आलेले नाही. स्थानिक ग्रामपंचातीकडून जागा उपलब्ध करून घेऊन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधी अंतर्गत पिकअपशेड उभारणीबाबत कार्यवाही करण्याची बाब तपासण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**तेल्हारा (जि.अकोला) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात
मोठ्या प्रमाणातील रिक्त पदाबाबत**

(२९) १५४७० (०८-०४-२०१५). श्री.प्रकाश भारसाकळे (अकोट) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तेल्हारा (जि.अकोला) येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून

कृषी विषयक कामे होण्याच्या दृष्टीने अनेक पदे आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील ता.कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळकृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक, सहा.अधिकक्षक, वरिष्ठ लिपीक, कृषी सहाय्यक, अनुरेखक इत्यादी पदे रिक्त असल्याने शेतक-यांची मोठी गैरसोय होत आहे हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी रिक्त पदाबाबत शासनाने योग्यती चौकशी केली आहे काय,
- (३) चौकशी अंती शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (११-०६-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

तथापि, रिक्त पदांचा कार्यभार अन्य अधिकारी/कर्मचारी यांचेकडे सोपविण्यात आला आहे.

(२), (३), (४) रिक्त पदे पदोन्नतीने, सरळसेवेने तसेच बदलीने भरण्यासंदर्भा कार्यवाही करण्यात येत आहे.

**दर्यापूर (जि.अकोला) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे
विभागीय कार्यालय सुरु करणेबाबत**

(३०) १५४७४ (०६-०४-२०१५). श्री.प्रकाश भारसाकळे (अकोट), श्री.रमेश बुंदिले (दर्यापूर) :

सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दर्यापूर (जि.अकोला) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे विभागीय कार्यालयाचे विभाजन करून अमरावती येथे दिनांक २१ डिसेंबर, २०११ रोजी वा त्यासुमारास स्थलांतरीत केले, त्यामुळे दर्यापूर शहर येथील सामूहिक पाणी पुरवठा योजनेवरील देखभाल दुरुस्तीचे नियंत्रण कमी झाल्यामुळे योजनेमध्ये विस्कळीतपणा आला असून ग्राहकांच्या समस्या वाढल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री यांना दिनांक ७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यवतमाळ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या जल व्यवस्थापन विभागामार्फत तेल्हारा, आकोट (जि.अकोला) व जळगाव, जामोद व पातुर इत्यादी योजनेचा कार्यभार चालतो, तसेच आकोट ते यवतमाळ चे अंतर १८० कि.मी व तेल्हारा ते यवतमाळचे अंतर २०० कि.मी. व जळगाव जामोद हे ३०० कि.मी. अंतरावर असल्याने येथील जल व्यवस्थापन खर्च व वाया जाणारा वेळ, अपुरी यंत्रणा यामुळे निर्माण झालेल्या गंभीर जल समस्येबाबत दर्यापूर येथे सदर कार्यालय पुर्वत सुरु करण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०८-०७-२०१५) : (१) होय.

(२) होय.

(३) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मध्यवर्ती कार्यालयाच्या दिनांक २९.४.२०१५ च्या आदेशान्वये विविध अडचणी तसेच लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून होत असलेल्या मागणीनुसार प्रादेशिक मुख्य अभियंता स्वरूपाची संरचना अस्तित्वात आणण्यात आलेली आहे.

तसेच, सदर आदेशान्वये अमरावती येथील जलव्यवस्थापन विभाग यापुढे त्यांचे जिल्ह्यातीलच पाणी पुरवठा केंद्र अथवा प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची कामे पाहणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र जलव्यवस्थापन विभाग अस्तित्वात नाही, अशा जिल्ह्यामधील पाणी पुरवठा केंद्र व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची काम त्या जिल्ह्यातील म.जी.प्रा.चे विभाग पाहतील, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच, अमरावती येथील योजना तपासणी व देखभाल दुरुस्ती असे दोन्ही विभाग मुख्यालय ठिकाणी आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
अस्वच्छता व रुग्णांची होत असलेली गैरसोय**

(३१) १५४८२ (०९-०४-२०१५). श्री.राजू तोडसाम (अर्णी) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीद्वारे न होणाऱ्या रुग्णांच्या आजारांच्या चाचण्या, अपूऱ्या डॉक्टरांच्या यंत्रणेमुळे रुग्णांची येथील डॉक्टराकडून मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय तसेच रुग्णालयातील स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष, सफाई कामगारांची हयगय, सिटी स्कॅन विभागाच्या समोरील घाण पाण्याचे डबके, वार्डातील स्वच्छतागृहाची साफसफाई होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असून नागरिकांना मुलभूत सोयीसुविधेपासून वंचित राहावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुषंगाने दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

आर्णी (जि.यवतमाळ) पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस पाटलांच्या रिक्त पदाबाबत

(३२) १५४८४ (०७-०४-२०१५). श्री.राजु तोडसाम (अर्णी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आर्णी (जि.यवतमाळ) येथील पोलीस ठाण्यांतर्गत ८३ गावे येत असून त्यापैकी ४९ गावात पोलीस पाटलांची पदे भरली आहेत, उर्वरित ३४ गावात पदे रिक्त असल्याने परिसरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ व कायदा व सुव्यवस्थेची पायमल्ली होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०७-२०१५) : (१), (२) व (३) आर्णी पोलीस ठाण्यांतर्गत ८३ पैकी ३४ गावातील पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील उपविभागाची पुर्नरचना झाल्यामुळे नविन बिंदुनामावली तयार करावी लागली. बिंदुनामावली आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षास सादर केली आहे. त्यास मंजूरी प्राप्त होताच पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

**यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
अध्यापनाचे कार्य अनियमित असल्याबाबत**

(३३) १५४९२ (०९-०४-२०१५). श्री.राजु तोडसाम (अर्णी) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य पूर्णतः बंद असून तेथील विद्यार्थ्यांना केवळ स्वयं अध्ययनानुसार तयारी करावी लागत आहे व दोन विभाग वगळता शिक्षक तासिका घेत नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील महाविद्यालयाच्या एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमात सुमारे १९ विषय असून ६०० चे वर विद्यार्थी आहेत मात्र अध्यापक कक्ष दोनच असल्याने प्राध्यापकांना तासिका घेणे शक्य होत नाही तसेच येथील ग्रंथालयात उपलब्ध पुस्तकांचा साठा सन १९९८ पूर्वीचा असल्याने विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत संकल्पनांना मुकावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास काय निष्पन्न झाले व तदनुषंगाने महाविद्यालयात नियमित हजर न राहणाऱ्या प्राध्यापकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच ग्रंथालयात योग्य त्या पुस्तकांचा संग्रह वाढविण्यासह विद्यार्थ्यांच्या तासिका वाढविण्याबाबत शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. विनोद तावडे (१५-०६-२०१५) : (१) हे खरे नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे सर्व विषयांतील अध्यापनाचे कार्य संबंधित अध्यापनाचे कार्य संबंधित अध्यापकांमार्फत नियमित सुरु आहे.

(२) हे खरे नाही.

(३) सर्व अध्यापकांना तासिकेबाबत काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार पुस्तके उपलब्ध आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्हापरिषदेने मोठे भोम व मोठी जुई या
ग्रामीण भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याबाबत**

(३४) १५४९८ (०९-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्हापरिषदेने मोठे भोम व मोठी जुई या ग्रामीण भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्यामळे या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरावस्था झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी व ग्रामस्थांनी संबंधित अधिका-यांकडे माहे जानेवारी, २०१५ वा त्यासुमारास मागणी केली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-०७-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) याबाबत जिल्हा पिरषद रायगडकडे पत्रव्यवहार प्राप्त नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पनवेल येथील (जि.रायगड) सब रजिस्टार कार्यालयात
मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याबाबत**

(३५) १५५०३ (०९-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल येथील (जि.रायगड) सब रजिस्टार कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आहे व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. एकनाथराव खडसे (१०-०७-२०१५) :** (१) हे खरे नाही. तथापि, अशा आशयाची बातमी स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती
- (२) याअनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीमध्ये कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी रोजगाराअभावी स्थलांतरीत होत असल्याबाबत

- (३६) १५५०७ (१०-०४-२०१५). **श्री.पास्कल धनारे (डहाणू) :** सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पालघर जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी रोजगाराअभावी गावापासून स्थलांतर होत असल्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित होत आहे तसेच गाववस्त्या-पाडे ओस पडू लागले आहे, हे दिनांक १४ नोव्हेंबर, २०१४ व दिनांक २५ नोव्हेंबर, २०१४ रोजी निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केलेली आहे काय, वा त्यात काय आढळून आले,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विष्णु सवरा (१६-०७-२०१५) :** (१) हे खरे नाही.

पालघर जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी रोजगाराअभावी तात्पुरत्या स्वरूपात बाहेर गावी स्थलांतर करत असले तरी त्यांची मुले ही शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सन २०१४-१५ मध्ये शासकीय आश्रमशाळा तसेच अनुदानित आश्रमशाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला होता. तसेच प्रवेशाकरिता नांव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच वसतीगृहांमध्ये प्रवेश देऊन शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी भागातील शेतक-यांनी यावर्षी टरबुज, खरबुज व उन्हाळी मिरचीचे पिक घेण्यासाठी माल्विंग पेपरच्या अनुदान मिळण्याबाबत

- (३७) १५५२३ (०८-०४-२०१५). **श्री.वैभव पिचड (अकोले) :** सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी भागातील शेतक-यांनी यावर्षी टरबुज, खरबुज व उन्हाळी

मिरचीचे पिक घेण्यासाठी माल्विंग पेपरच्या अनुदान मिळण्यासाठी माहे फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रस्ताव पाठविले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, असे प्रस्तावच पाठवू नका असे शासनाने संबंधित अधिका-यांना कळविले आहे, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(४) आल्यास, हे अनुदान शेतक-यांना देण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (३०-०६-२०१५) : (१) नाही.

(२) नाही.

(३) (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**सुगाव खु (ता.अकोले जि.अहमदनगर) येथे एका अल्पवयीन मुलीस
देवाला वाहून तिचे लैंगिक शोषण केल्याबाबत**

(३८) १५५२५ (०७-०४-२०१५). श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव खु. येथे एका अल्पवयीन मुलीस देवाला वाहून (मुरुळी) तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना माहे डिसेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दि. २६ डिसेंबर, २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पोलीसांनी सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०६-२०१५) : (१), (२) व (३) होय, सदर प्रकरणी फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १४३/२०१४ भा.दं.वि. कलम ३७६ (२), बाल लैंगिक अत्याचारास प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ४ व ५ तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९,११ अन्वये दिनांक २६.१२.२०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात चार आरोपी निष्पन्न झाले असून तीन आरोपींना अटक करून त्यांचेविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवत असल्याने
राज्य शासनाने नद्याजोड प्रकल्पाचे काम हातीघेतल्याबाबत

(३९) १५५३४ (०९-०४-२०१५). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवत असल्याने राज्य शासनाने नद्याजोड प्रकल्पाचे काम हाती घेतले असून त्याला केंद्र शासनाने नोव्हेंबर, २०१४ मध्ये मंजूरी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेवर किती खर्च अपेक्षित आहे व आता त्यासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे,

(३) तसेच, या प्रकल्पाचे कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास कामाची प्रगती व सद्यस्थिती काय आहे ?

श्री. गिरीष महाजन (३०-०६-२०१५) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ता.कळंब, जि.उस्मानाबाद)
येथे रिक्त पदे भरण्याबाबत

(४०) १५५३६ (०८-०४-२०१५). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंब (जि.उस्मानाबाद) येथे प्राचार्य (१), वायरमन निदेशक (२), इलेक्ट्रीशन निदेशक (१), फिटर निदेशक (१), मोटार मेकॅनिक निदेशक (१), भांडारपाल (१), शिपाई (१) अशी तब्बल ८ पदे रिक्त असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांचा व तेथे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध सोईसुविधांच्या मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रस्तावावर शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१५) : (१) होय.

(२) होय.

(३) प्राचार्य, औ.प्र.संस्था, कळंब पदाचा अतिरिक्त कार्यभार उपप्राचार्य, औ.प्र.संस्था, बीड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरतीची प्रक्रिया सुरु असून, उमेदवारांची शिफारस झाल्यानंतर तातडीने पद भरण्यात येईल. तसेच वायरमन निदेशक (२), इलेक्ट्रीशन निदेशक (१), फिटर निदेशक (१), मोटार मेकॅनिक निदेशक (१) व भांडारपाल (१) ही रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता जाहिरात प्रसिध्द झाली असून, लवकरच भरण्यात येतील.

सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी तासिका तत्वावर निदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा ९०% उपलब्ध आहेत.

(४) कार्यवाही सुरु आहे.

महावितरण महापारेषण कंपनीतील कर्मचा-यांवर नियमबाह्य, पक्षपाती, चुकीचे अहवाल तयार करून शिस्तभंगाची होत असलेली कारवाईबाबत

(४१) १५५६१ (०८-०३-२०१५). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महावितरण महापारेषण कंपनीतील कर्मचा-यांवर नियमबाह्य, पक्षपाती, चुकीचे अहवाल तयार करून होत असलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबत चौकशी करण्याचे निवेदन महाराष्ट्र वीज कामगार महासंघने मा.उर्जा मंत्र्यांना माहे फेब्रुवारी, २०१५ वा त्या दरम्यान दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार संबंधित कंपनीवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१०-०७-२०१५) : (१) होय.

(२) सदर निवेदनामध्ये नमूद केलेल्या प्रकरणामध्ये महावितरण कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयातील सक्षम अधिका-यांमार्फत कंपनीच्या प्रचलित नियम/नियमावलीनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुखेड तालुक्यात बाऱ्हाळी (जि.नांदेड) येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत

(४२) १५५७४ (०९-०४-२०१५). श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्रीमती अमिता चव्हाण (भोकर) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुखेड तालुक्यात जि.नांदेड येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत बाऱ्हाळी येथे

एक वैयक्तिक लाभार्थी विधंग विहिर व मातीनाला बांधावर पिचींगचे काम सुरु करण्यात आले मात्र सदर कामावर बोगस मजूर असल्याचे दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-०७-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

(२) सन २०१४-१५ या वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामणी योजने अंतर्गत मौजे बऱ्हाळी येथे २ मातीबांध, ४ सिंचन विहिरी, २ शौचालये, २ वनीकरण व १ रोपवनाचे काम सुरु होते. सदर कामाची तहसिलदार मुखेड व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुखेड यांनी दिनांक १३.०१.२०१५ रोजी तपासणी केली असता, सदर कामांवर खालीलप्रमाणे मजूर उपस्थिती असल्याचे निदर्शनास आले.

मातीनाला बांध:- मातीबांध क्रमांक १, या कामांवर हजेरी पत्रकानुसार एकूण ४१ मजुरांपैकी १४ मजूर उपस्थित होते. त्यापैकी ७ मजूर हजेरी पत्रक व्यतिरिक्त असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे मातीबांध क्रमांक २ हे काम हजेरी पत्रकाच्या कालावधीमध्ये बंद होते. त्यामुळे हजेरी पत्रकात गटविकास अधिकारी मुखेड यांनी रद्द केले.

सिंचन विहिर:- सदर कामावर ५ मजूर उपस्थित होते. परंतु सदर मजूर हजेरी पत्रका बाहेरील आढळून आल्यामुळे हजेरी पत्रक गटविकास अधिकारी, मुखेड यांनी रद्द केले.

उर्वरीत कामांची सविस्तर चौकशी जिल्हा परिषदेच्या दक्षता पथक मार्फत करण्यात येत असून सदर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर व प्रकरणी दोषी आढळून आल्यास संबंधित दोषी विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड येथे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्ष-या करून जिल्हा परिषदेच्या २४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याबाबत.

(४३) १५५७५ (०७-०४-२०१५). श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्रीमती अमिता चव्हाण

(भोकर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड येथे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्ष-या करून जिल्हा परिषदेच्या २४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने या संदर्भात चौकशी करून काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०७-२०१५) : (१) अंशतः खरे आहे. जिल्हा परिषद अंतर्गत एकूण १४ शिक्षकांच्या बदल्या बनावट आदेशाद्वारे झाल्या आहेत.

(२) व (३) प्राथमिक चौकशीत अंती सर्व १४ शिक्षक व बनावट स्वाक्ष-या करणारे ३ शिक्षक यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे व त्यांचेविरुद्ध ते कार्यरत असलेल्या ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. सर्व संबंधितावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ नुसार विभागी खाते चौकशीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

**नांदेड येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या नांदेड परिक्षेत्रातर्गत
सन २०११ ते २०१४ पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात शतकोटी वृक्ष
लागवड योजनेत मोठ्या प्रमाणात झालेला अपहार**

(४४) १५५७८ (०९-०४-२०१५). श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्रीमती अमिता चव्हाण (भोकर) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या नांदेड परिक्षेत्रातर्गत सन २०११ ते २०१४ पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे दिनांक १७ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०७-२०१५) : (१) व (२) नांदेड जिल्ह्यात महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागांच्या नांदेड परिक्षेत्रातर्गत सन २०११ ते २०१४ पर्यंतच्या कालावधीत शतकोटी वृक्ष लागवड योजनेत अपहार बाबत दैनिक देशेन्नती या वर्तमानपत्रात दिनांक १७ डिसेंबर, २०१४ रोजी बातमी प्रकाशित झाली होती. तसेच श्री.मोतीराम गयबु काळे यांनी याबाबत उपसंचालक, सामाजिक वनीकरण, नांदेड यांचेकडे दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी तक्रार केली होती. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी साहाय्यक संचालक, सामाजिक वनीकरण, नांदेड यांची नियुक्ती करण्यात आली होती. साहाय्यक संचालक यांनी दिनांक २२ डिसेंबर, २०१४ रोजी सादर केलेल्या अहवालात वर्तमानपत्रात छापलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचे कळविले आहे. तसेच श्री.मोतीराम गयबु काळे यांनी स्वतः कामाची तपासणी करून कामे समाधानकारक असल्याचे पत्र उपसंचालक, सामाजिक वनीकरण यांना सादर केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पैठण (जि.औरंगाबाद) येथील शासकीय आरोग्य प्रशिक्षण केंद्राची

१०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतर करण्याबाबत

(४५) १५५९१ (०९-०४-२०१५). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पैठण जि.औरंगाबाद येथील शासकीय आरोग्य प्रशिक्षण केंद्र पैठण १०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतर करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही अद्यापपावेतो त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात कोणतीच कार्यवाही झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

पैठण तालुक्यातील (जि.औरंगाबाद) रोजगार हमी योजने (जुने)

अंतर्गत पाझर तलावाच्या कामांच्या देयकाबाबत

(४६) १५५९२ (०९-०४-२०१५). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पैठण तालुक्यातील (जि.औरंगाबाद) रोजगार हमी योजने (जुने) अंतर्गत पाझर तलावाची कामे २००७-२००८ मध्ये पूर्ण केलेली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कामाची आरंभीची देयके दिलेली आहेत, उर्वरित देयके मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर कामाचे अद्यापही देयके मिळालेली नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केलेली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०६-२०१५) : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे.

(३) शासनमान्य यादीतील २४ कामांचे पूर्ण देयक अदा करण्यात आले आहेत. तर जी कामे शासनमान्य यादीत समाविष्ट नव्हती, अशा कामांची काही देयके बाकी आहेत.

(४) व (५) जुन्या रोहयोतील शासनमान्य यादीबाहेरील एकूण १३ कामांची देयके बाकी आहेत. सदर १३ कामे शासनाने मान्यता दिलेल्या यादीमध्ये समाविष्ट नाहीत. त्यानुसार त्यास शासनाची मान्यता नाही. तरीही ती पूर्ण केली आहेत. या अनियमिततेस जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चिती करण्याची कारवाई क्षेत्रीय स्तरावर चालू आहे. ती पूर्ण झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

**पैठण येथील पैठणी महावस्त्र निर्माण केंद्रावर एक हजार लोकांना पैठणी
प्रशिक्षण कारागीर म्हणून सामावून घेण्याच्या मागणीबाबत**

(४७) १५६०४ (१०-०४-२०१५). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पैठण येथील पैठणी महावस्त्र निर्माण केंद्रावर एक हजार लोकांना पैठणी प्रशिक्षण कारागीर म्हणून सामावून घेण्याबाबतची मागणी होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मागणीनुसार शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१५) : (१) नाही, अशा प्रकारचे निवेदन अथवा मागण प्राप्त झालेली नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**जिवती पंचायत समिती (जि.चंद्रपूर) मध्ये विविध
विभागातील एकूण ६० पदे रिक्त असल्याबाबत**

(४८) १५६२२ (०९-०४-२०१५). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जिवती पंचायत समिती (जि.चंद्रपूर) मध्ये विविध विभागातील एकूण ६० पदे रिक्त असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरची पदे रिक्त असण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, सदरची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (२३-०७-२०१५) : (१) होय.

- (२) व (३) जिवती पंचायत समिती, जिल्हा परिषद, अंतर्गत विविध विभागातील एकूण ६० पदे रिक्त आहेत.

पदविधर शिक्षक ५५ पदे शिक्षक संच निर्धारणानुसार रिक्त झालेली आहे सदर रिक्त झालेली पदे पदविधर शिक्षक (विषय शिक्षक विज्ञान) यांची पदे अतिरिक्त असलेल्या सहा शिक्षकामधून भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक (स्त्री), कृषी अधिकारी व व्रणोपचारकाची प्रत्येकी एक पद रिक्त असून सदरची पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

वैद्यकीय अधिकारी गट - ब पशुधन विकास अधिकारी गट - ब चे प्रत्येकी एक पद रिक्त आहेत. सदर पदे भरण्याबाबत प्रशासकीय विभागाकडे कळविण्यात आले आहे.

**सांगली प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरील बोअर मदतनीस पदावरील कर्मचा-यांना
अनुदाना अभावी नियमित मासिक वेतन मिळत नसल्याबाबत**

(४९) १५६२८ (०७-०४-२०१५). श्री.शिवाजीराव नाईक (शिराळा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्हा परिषद अंतर्गत प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरील बोअर मदतनीस पदावरील ९६ कर्मचा-यांना अनुदाना अभावी नियमित मासिक वेतन मिळत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कर्मचा-यांना नियमित मासिक वेतन मिळण्याच्या दृष्टिने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, सदरहू कर्मचा-यांना जि.प. कडे वर्ग करण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे काय व त्या दृष्टीने शासनाची भूमिका काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१) होय, माहे फेब्रुवारी-२०१५ पर्यंतचे वेतन अदा करण्यात आले आहे. त्यानंतरचे वेतन अदा करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

(२), (३) व (४) जिल्हा परिषदांकडे हस्तांतरीत झालेल्या पाणी पुरवठा योजनेवरील कर्मचारी हे पूर्णतः जिल्हा परिषदेचे असल्याने त्यांचे वेतन जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून अदा करणे आवश्यक आहे. त्यांच्या वेतनविषयक लाभासंदर्भात जिल्हा परिषदेने कार्यवाही करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना शासन परिपत्रक दि. ४ जुन, २०१२ च्या परिपत्रकान्वये सुचना देण्यात आलेल्या आहेत.

**वाशिममधील क्रांतीनगर येथील घरकुलांचे बांधकाम पूर्ण होऊनही पात्र
लाभार्थ्यांना अद्यापही घरकुलाचा ताबा देण्यात आला नसल्याबाबत**

(५०) १५६५९ (०९-०४-२०१५). श्री.लखन मलिक (वाशिम) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिममधील क्रांतीनगर येथील घरकुलांचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी ३९ पात्र लाभार्थ्यांना अद्यापही घरकुलाचा ताबा देण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू लाभार्थी २००५ पासून घरकुलाच्या प्रतिक्षेत असून त्यांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे शासन दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त घरकुल लाभार्थ्यांना अद्यापही घर न देण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, तातडीने या लाभार्थ्यांना घर उपलब्ध करून देण्याबाबत शासन काय कार्यवाही करित आहे वा करणार आहे ?

श्री. प्रकाश मेहता (१३-०७-२०१५) : (१) व (२) क्रांतीनगर येथील घरकुलांचे बांधकाम पूर्ण होणे बाकी असून अंतीम बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अद्याप देण्यात आलेले नाही.
(३) व (४) सदर घरकुलांचे बांधकाम अपूर्ण असून अंतीम बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिल्यानंतर सदर लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा देण्यात येईल.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.